

ई-निविदा कार्य प्रणाली अवलंबविण्याबाबत
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत
स्तरावरील बांधकामे व साहित्य पुरवठ्याची
कामे e-Tendering प्रक्रियेतून करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्रामविकास व जलसंधारण विभाग
शासन पुरकपत्र क्र: संकीर्ण-२०१०/२७५/प्र.क्र.१७२/पंरा-७
बांधकाम भवन, २५ मईबान पथ,
फोर्ट, मुंबई ४०० ००१.
दिनांक: ५ जानेवारी, २०१३.

संदर्भ :- शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र.संकीर्ण-२०१०/प्र.क्र.१७२/पंरा-७, दिनांक १९.१०.२०११

-: शासन पुरकपत्र :-

संदर्भीय दिनांक १९ ऑक्टोबर, २०११ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.०१, (ब) (२) नंतर “(३) जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील रुपये ५.०० लाखापेक्षा कमी किंमतीची विकास कामे तसेच ज्या ग्रामपंचायती रुपये ५.०० लाखाच्या आतील कामे करण्यास इच्छुक नाहीत, अशा विकास कामांचे वाटप हे ‘काम वाटप संनियंत्रण समिती’ मार्फत करण्यात यावे.” तसेच

परिच्छेद क्र.०४ समितीची कार्यपद्धती मधील अ.क्र. (१) नंतर, “(अ) जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरील रुपये ५.०० लाखापेक्षा कमी किंमतीची विकास कामे तसेच ग्रामपंचायतीने काम करण्यास नकार दिल्यास, रुपये ५.०० लाखापेक्षा कमी किंमतीच्या कामांच्या वाटपासाठी, ‘काम वाटप संनियंत्रण समितीने’ मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व पात्र नोंदणीकृत नियमित कंत्राटदार यांच्यामध्ये ३३:३३:३४ या प्रमाणात कामे निश्चित करावीत. (ब) संबंधितांकडून कामे मिळविण्यासाठी समितीकडे जेवढे अर्ज प्राप्त होतील त्याची यादी, तसेच कोणत्या कामासाठी किती जण इच्छुक आहेत, या बाबतची सर्व माहिती लॉटरी काढण्यापूर्वी सूचना फलकावर जाहीर करण्यात यावी. त्यामध्ये एकाच कामासाठी एकापेक्षा जास्त जण इच्छुक असल्यास, त्या कामाचे वाटप, संबंधित मागणी करणाऱ्या कंत्राटदारांच्या समक्ष लॉटरी पद्धतीने करण्यात यावे. या कार्यपद्धतीनुसार काम वाटपाची तपशिलवार यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या दर्शनी भागावरील सूचना फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.” हा परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे.

२. प्रस्तुतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१३०१०७१३०२४८७८२० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



(दि. ग. मोरे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,
मा.राज्यपाल यांचे सचिव,

मा.मुख्यमंत्री यांचे सचिव,
मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव,
प्रधान सचिव (सहकार), मंत्रालय, मुंबई
सचिव (बांधकाम), मंत्रालय, मुंबई
विभागीय आयुक्त (सर्व)
मा.मंत्री (ग्रामविकास विभाग) यांचे खाजगी सचिव,
मा.राज्यमंत्री (ग्रामविकास विभाग) यांचे खाजगी सचिव,
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
सर्व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
प्रधान सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचे स्वीय सहायक,
मुख्य अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांचे स्वीय सहायक
सर्व कार्यकारी अभियंता (बांधकाम, लघुपाटबंधारे, पाणी पुरवठा विभाग), जिल्हा परिषद,
सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती
ग्रामविकास व जलसंधारण विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने.
निवडनस्ती, कार्यासन पंरा-७.